



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ६, अंक १०]

मंगळवार, जून १०, २०१४/ज्येष्ठ २०, शके १९३६

[पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ३०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११.—राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित महानगरपालिकांच्या महापौर व उप महापौर आणि विवक्षित नगरपरिषदांचे अध्यक्ष या पदांसाठीच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलण्याची तरतूद करण्याकरिता अधिनियम.	पृष्ठे १-३
--	---------------

दिनांक १० जून २०१४ रोजी मा. राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

ह. बा. पटेल,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र शासन,
विधी व न्याय विभाग.

सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११.

(मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर “ महाराष्ट्र शासन राजपत्रात ” दिनांक १० जून २०१४ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित महानगरपालिकांच्या महापौर व उप महापौर आणि विवक्षित नगरपरिषदांचे अध्यक्ष या पदांसाठीच्या निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलण्याची तरतूद करण्याकरिता अधिनियम.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, विवक्षित महानगरपालिकांच्या महापौर व उप महापौर आणि, विवक्षित नगरपरिषदांचे अध्यक्ष यांच्या निवडणुका, तात्पुरत्या पुढे ढकलणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या पासष्टाव्या वर्षी, याद्वारे, पुढीलप्रमाणे अधिनियम करण्यात येत आहे :-

संक्षिप्त नाव, प्रारंभ व कालावधी. १. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगर परिषदा (राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका यांच्यामुळे विवक्षित महानगरपालिकांचे महापौर व उप महापौर आणि नगर परिषदांचे अध्यक्षपदांसाठीच्या) निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे अधिनियम, २०१४ असे म्हणावे.

(२) तो, तात्काळ अंमलात येईल.

(३) तो, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अधिसूचित करील, अशा त्या आधीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीकरिता, अंमलात राहिल; आणि त्यानंतर समाप्त होईल. या अधिनियमाच्या समाप्तीनंतर, तो जणू काही महाराष्ट्र अधिनियमाद्वारे निरसित करण्यात आला होता अशा रीतीने महाराष्ट्र सर्वसाधारण परिभाषा अधिनियम, याचे कलम ७ लागू होईल. १९०४ चा १.

व्याख्या. २. या अधिनियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,—

(क) “ महानगरपालिका ” याचा अर्थ, मुंबई महानगरपालिका अधिनियम किंवा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, या अन्वये घटित केलेली महानगरपालिका असा आहे ; १९८८ चा ३. १९४९ चा महा. ५९.

(ख) “ नगर परिषद ” याचा अर्थ, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ या अन्वये घटित केलेली नगर परिषद किंवा नगर पंचायत असा आहे; १९६५ चा महा. ४०.

(ग) “ संबद्ध अधिनियम ” याचा अर्थ, महानगरपालिकेच्या संबंधात उपरोक्त खंड (क) मध्ये निर्दिष्ट केलेला संबद्ध अधिनियम, असा आहे ; आणि नगर परिषदेच्या संबंधात खंड (ख) मध्ये निर्दिष्ट केलेला अधिनियम असा आहे;

(घ) या अधिनियमात वापरलेले परंतु येथे व्याख्या न केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना, संबद्ध अधिनियमांमध्ये त्यांना जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल.

महापौर व उप महापौर आणि अध्यक्ष पदांसाठीच्या निवडणुका पुढे ढकलणे व त्यांचा पदावधी वाढविणे. ३. (१) संबद्ध अधिनियमांमध्ये किंवा त्याखाली केलेल्या नियमांमध्ये किंवा कोणत्याही न्यायालयाच्या कोणत्याही न्यायनिर्णयामध्ये, हुकूमनाम्यांमध्ये किंवा आदेशामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी,—

(क) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीत किंवा कलम १ च्या पोट-कलम (३) अन्वये काढलेल्या अधिसूचनेद्वारे राज्य शासन राजपत्रामध्ये अधिसूचित करील अशा, त्या आधीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत (या अधिनियमात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त कालावधी ” असा केला आहे), महानगरपालिकेच्या महापौर व उप महापौर पदांसाठी आणि नगर परिषदेच्या अध्यक्ष पदांसाठी, कोणतीही निवडणूक घेण्यात येणार नाही ;

(ख) उक्त कालावधीनंतर निवडून घ्यावयाच्या महापौर व उप महापौर आणि अध्यक्ष यांचा पदावधी हा, निर्वाचित पालिका सदस्यांच्या पदावधीबरोबरच समाप्त होणारा असेल.

(२) पोट-कलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, महापौर व उप महापौर आणि अध्यक्ष, त्यांचा या अधिनियमाद्वारे वाढविलेला पदावधी समाप्त झाल्यानंतरही, संबद्ध अधिनियमान्वये नवीन महापौर, उप महापौर किंवा, यथास्थिति, अध्यक्ष निवडून येईपर्यंत पद धारण करण्याचे चालू ठेवतील.

ज्यांचा पदावधी वाढविण्यात आला असेल अशा महापौर व उप महापौर आणि अध्यक्ष यांचे अधिकार आणि विवक्षित कृतींचे विधिग्राह्यीकरण. ४. ज्यांचा पदावधी कलम ३ अन्वये वाढविण्यात आला असेल किंवा, यथास्थिति, वाढविण्यात आला असल्याचे मानण्यात आले असेल असे सर्व महापौर व उप महापौर आणि अध्यक्ष, अशा संपूर्ण वाढीव कालावधीत असे महापौर आणि उप महापौर किंवा, यथास्थिति, अध्यक्ष, म्हणून सर्व अधिकारांचा वापर करण्यास, सर्व कर्तव्यांचे पालन करण्यास व सर्व कार्ये पार पाडण्यास सक्षम असल्याचे मानण्यात येईल व ते सक्षम असतील; आणि उक्त कालावधीमध्ये त्यांच्यापैकी कोणीही केलेली कोणतीही कृती, वाढीव कालावधीत अशा महापौरांना व उप महापौरांना आणि अधिकांना संबद्ध अधिनियमाखालील महापौरांच्या, उप महापौरांच्या किंवा, यथास्थिति, अधिकांच्या सर्व किंवा कोणत्याही अधिकारांचा वापर करू शकले नसते, सर्व किंवा कोणत्याही कर्तव्यांचे पालन करता आले नसते किंवा सर्व किंवा कोणतीही कार्ये पार पाडता आली नसती, याच केवळ कारणावरून अवैध ठरणार नाही किंवा त्या कृतीस कोणत्याही न्यायालयात आव्हान देण्यात येणार नाही.

५. या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी, या अधिनियमाद्वारे वाढवलेला विद्यमान महापौरांचा, उप महापौरांचा आणि अध्यक्ष यांच्या निवडणुका घेण्याची व्यवस्था करण्यात येईल.
६. या अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना किंवा त्यात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे किंवा या अधिनियमात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत संबद्ध अधिनियमाच्या तरतुदी अंमलात आणताना कोणतीही अडचण उदभवल्यास, राज्य शासनास, प्रसंगानुरूप, अडचण दूर करण्यासाठी, **राजपत्रात** प्रसिध्द केलेल्या आदेशाद्वारे त्यास आवश्यक वाटेल अशी कोणतीही गोष्ट करता येईल.
७. या अधिनियमातील कोणतीही तरतूद, या अधिनियमाच्या कलम १ च्या पोट-कलम (३) मध्ये निर्देशित व्यावृत्ती. कालावधीत घेण्यात येणा-या महानगरपालिका किंवा नगर परिषदांच्या सर्वसाधारण निवडणुकांनंतर लगेच घ्यावयाच्या महानगरपालिका किंवा नगर परिषदांच्या महापौर, उप महापौर किंवा, यथास्थिति, अध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या संबंधात लागू होणार नाही.